

August 05, 2021

The Compliance Manager,

BSE Limited

Corporate Relationship Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400001.

Scrip Code: 500655

Dear Sir/ Madam,

Subject: Newspaper Publication - Communication to Shareholders -Intimation on Tax Deduction on Dividend.

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), please find enclosed herewith copies of the following Newspaper Publications, publishing communication to Shareholders being Intimation for Tax Deduction on Dividend.

- 1. The Free Press Journal (Mumbai Edition)
- 2. Navshakti (Mumbai Edition)
- 3. Sanjay Warta (Aurangabad Edition)

Clippings of the said newspaper publications are available on website of the Company at https://www.garwarehitechfilms.com/



This is for your information and record.

Thanking You

Yours Faithfully

For Garware Hi-Tech Films Limited

(Formerly known as Garware Polyester Limited)

Awaneesh Srivastava

Company Secretary

Encl: as stated above

(FORMERLY: GARWARE POLYESTER LTD.)

GARWARE HI-TECH FILMS LIMITED (Formerly known as Garware Polyester Limit

CIN: L10889MH1957PLC010889 Registered Office: Naigaon, Post Waluj, Aurangabad - 431 133. Corporate Office Tel: +91-22-6698 8000, Fax: +91-22-2824 8155. E-mail: cs@garwarehitech.com. Website: www.garwarehitechfilms.com

NOTICE

COMMUNICATION TO SHAREHOLDERS - INTIMATION ON TAX DEDUCTION ON DIVIDEND

Dear Shareholder.

We are pleased to inform you that the Board of Directors of the Company, at their meeting held on 27th May, 2021 have recommended a Dividend of Rs.10/- (100%) per Equity Share of Rs.10 each for the Financial Year ended 31st March, 2021. This dividend will be paid/dispatched on or after 29th September 2021, subject to approval of the shareholders at the 64th Annual General Meeting of the Company scheduled to be held on 28th September, 2021.

Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of Shareholders w.e.f. April 1st, 2020 and the Company is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to Shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the Shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 (as amended). The Shareholders are requested to update their PAN with Company's Registrar and Transfer Agents - Link Intime India Private Limited (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in demat mode).

A Resident individual Shareholder with PAN and who is not liable to pay Income Tax cansubmit a yearly declaration in Form No. 15G/15H, to avail the benefit of non-deduction of tax at source. Shareholders are requested to note that in case their PAN is not registered, the tax will be deducted at the rate of 20%(twenty per cent) as per the provisions of the Income Tax Act and/or Rules framed thereunder Non-resident Shareholders can avail beneficial rates under tax treaty between India and their country of residence, subject to providing necessary documents i.e., No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration, Tax Residency Certificate, Form 10F, any other document which may be required to avail the tax treaty benefits source.

Shareholder may note that the web-link for submission of forms shall be provided through a separate email communication to those shareholders, whose email id(s are registered with Registrar and Transfer Agents-Link Intime India Private Limited. The body of mail will also be available at website of the Company i.e https://www.garwarehitechfilms.com/, The aforesaid declarations and documents are required to be submitted by the Shareholders on or before 14th September, 2021 by 11.59 p.m. (IST) to Company's Registrar and Transfer Agents - Link Intime India Private Limited. It may please be noted that Forms received after the said date and incomplete or incorrect forms shall not be considered and shall not be eligible for non-deduction or lower deduction of tax, Shareholders who are exempted from TDS provisions through any circular o

notification may provide documentary evidence in relation to the same, to enable the Company in applying the appropriate TDS on Dividend payment to such shareholder. The forms for tax exemption can be downloaded from Link Intime's website https://www.linkintime.co.in/client-downloads.html. On this page select the General tab. All the forms are available in under the head "Form 15G/15H/10F". The aforesaid documents, as applicable, should be sent duly filed with details at the dedicated email id at ghfltaxexemption@linkintime.co.in or uploaded on https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html before 14th September, 2021 to enable the Company to determine the appropriate TDS / withholding tax rate applicable.

The detailed instructions regarding the above has been sent to Shareholder email dated 4th August, 2021 are requested to take note of the same.

If the tax on said Dividend is deducted at a higher rate in absence of receipt of or satisfactory completeness of the afore-mentioned details/documents by 14th September, 2021, the shareholder may claim an appropriate refund in the return of income filed with their respective Tax authorities

> For Garware Hi-Tech Films Limited (Formerly known as Garware Polyester Limited

Date: 05th August, 2021

Awaneesh Srivastava Company Secretary



TENDER NOTICE: CPA-21-2021

20/08/2021

Digitally signed tenders under Two Bid System are invited for the following.

Tender No. and Description	Due date & time of submission
P/T-0205/0821 (RFx No: 3000021235) - Procurement of Conveyor Belt upto width 400mm for various TPS of Mahagenco	
P/T-0206/0821 (RFx No: 3000021266) -	15.00 Hrs. of

Procurement of Conveyor Belt width above

1400mm upto 2200mm for various TPS of

Contact Person: Office of Chief Engineer (CPA), Tel No.: 022-26474211, Extn: 2487/3657

For further details visit our website https://eprocurement. mahagenco.in/ Chief Engineer (CPA)



s

Mahagenco.

Zonal Office (Mumbai), 3, Walchand Hirachand Marg Ballard Pier Mumbai 400 001, Maharashtra, India Tel: 91-22 2261 0341 Fax: 91-22 2261 1259 E Mail: gm.gmz@bankofbaroda.com Web: www.bankofbaroda.com

MZ:RECY:2021-22:SCN:128

Date: 02.07.2021 M/s. Shivangee Pharmaceuticals:- 201-A, 201-B ,202-A Tejpal Industrial Estata Andheri Kurla road Sakinaka Kurla West,Lane Near Lathiya Rubber Company

SHOW CAUSE NOTICE

Mr. Mangesh Joshi (Proprietor - W.s. Shivangee Pharmaceuticals) &Mrs. Ashwini Mangesh Joshi (Guarantor - M/s. Shivangee Pharmaceuticals), B 2 Jai Chamundai CHS Near Panchavati Hotel, Vishal Nagar Ambadi Rd, Vasai West, Palghar – 401202. Dear Sir.

: Show Cause Notice for declaring M/s. Shivangee Pharmaceuticals and it Proprietor Mr. Mangesh Joshi and Guarantor Mrs. Ashwini M Joshi as Wilfu Defaulters and Opportunity for Representation there against.

e refer to your captioned account and write to inform you that due to non-payment o erest/instalment, account turned to Non-Performing Assets in the books of the Banl on 29.10.2017. We further write to inform you that as per the directions of the Committee of Executives on Wilful Defaulters of our Bank and on scrutiny of your account based on your acts of omission and commission, deeds/ documents and writings, performed /executed by he company/firm/borrower/quarantors, the company/firm and its Directors/ Partners

prietor/ Guarantors be classified as Wilful defaulter as per guidelines of RBI on the

Our Virar East Branch sanctioned CC Loan to you on 06.02.2017 and it becam

NPA within a year of giving finance (i.e. on 29.10.2017).

When SARFAESI Action against you initiated and our branch officials went to take physical possession of your property it was found that Central Bank of India, Indian Bank Mogavera Bank have already pasted their SARFAFSI Notices. Hence we

could not take physical possession of the property as the same is sealed by Central Bank of India. A criminal complaint also has filed against you by our Branch at Virar Police Station. It is apparent from your CIBIL records that you are having different loans which were not regular. As per Legal Opinion of our empaneled Advocate your property

Your account is declared fraud as per FMR Report dated 21 08 2018 Thus, you have defaulted in meeting your payment/ repayment obligations to the Bank and has siphoned off the funds so that the funds have not been utilized for the specific purpose for which finance was availed of, nor are the funds available with you in the form of other assets.

terms of RBI guidelines and to comply principles of natural justice, if you, desire, you may send your submission for consideration by the Committee of Executives, headed by our Executive Director within -15- days from the date of receipt of this letter as to why your account and you be not classified by Bank as a Wilful Defaulter. The Committee reserves the right to give or not to give the personal hearing to decide about classifying as wilful defaulter in case your submission is received.

Please note that, in case your submission against the intention of Bank to declare you as a Wilful Defaulter is not received within -15- days from the date of receipt of this letter, the Bank will proceed further and classify your account as wilful defaulter. Bank reserves the Right to publish the name and photograph of Wilful Defaulter in News Paper and will initiate the necessary recovery action as per extant guidelines issued by Reserve Bank of India.

This communication is issued as per the directions of the Committee of Executives of Wilful Defaulters (COE)

Yours faithfully P Pattanayak Dy. General Manager (DZH) (Mumbai Zone)

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/1863/2021 Date: - 28/07/2021 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction

Sale, Management and Transfer) Act, 1963 **Public Notice**

Application No. 217 of 2021

Kandivali Indralok Co-operative Housing Society Ltd,. Plot No.3, Balika Vidhyalaya Road, Shantilal Modi Road, (Ram Galli), Kandivali (W), Mumbai-400067. Applicant. Versus. 1) Jamnadas Adukia Charity Trust, Jamnadas Adukia Balika Vidyalaya, Ram Gaily, S.V.Road, Kandivali (W), Mumbai-400067. 2) Vishwasth Kashiprasad Jamnadas Adukia, Jamnadas Adukia Balika Vidyalaya, Ram Gaily, S.V.Road, Kandivali (W), Mumbai-400067. 3) Ashok Kumar K. Adukai, Jamnadas Adukia Balika Vidyalaya, Ram Gaily, S.V. Road, Kandivali (W), Mumbai-400067. 4) Arunkumar K. Adukia, Jamnadas Adukia Balika Vidyalaya, Ram Gaily, S.V.Road, Kandivali (W), Mumbai-400067. 5)

Ajaykumar M. Adukia, Jamnadas Adukia Balika Vidyalaya, Ram Gaily, S.V.Road, Kandivali (W), Mumbai-400067. **6) Chandraprakash K. Adukia,** Jamnadas Adukia Balika Vidyalaya, Ram Gaily, S.V.Road, Kandivali (W), Mumbai-400067. **7) Shivkumar M. Adukia**, Jamnadas Adukia Balika Vidyalaya, Ram Gaily, S.V.Road, Kandivali (W), Mumbai-400067. 8) Murlidharji Jalan, Jamnadas Adukia Balika Vidyalaya, Ram Gaily S.V.Road, Kandivali (W), Mumbai-400067. 9) Jamnadas Chunilal Adukia, Jamnadas Adukia Balika Vidyalaya, Ram Gaily, S.V.Road, Kandivali (W), Mumbai-400067. 10) M/s. Subhash Builders, Guruprasad Building, 33 Malviya Road, Vileparle (E), Mumbai...Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submi any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly Description of the Property, :-

Claimed Area

Unilateral conveyance of land bearing Survey No.348, 349 & 350, C.T.S. No. 348/A situated at Kandivali (W), Mumbai-400067 admeasuring 2911.10 sq. meters out of area admeasuring 817.19 sq. meters situated at Village Malad P North, Tal-Borivali, Mumbai Suburban District and sub district of Mumbai City in favor of the Applicant.

The hearing is fixed on 20/08/2021 at 2.00 p.m.



Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.



UltraTech Cement Limited

Regd. Office: 'B' Wing, Ahura Centre, 2nd Floor, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093 **Tel No.** − 022-66917800/29267800, **Fax No.** − 022-66928109 | **Website** − www. ultratechcement.com | **CIN:** L26940MH2000PLC128420

Notice is hereby given that Share Certificate(s) bearing following distinctive numbers have been reported lost or mislaid and the Members have applied to the Company for issue of duplicate Certificate(s). Any person who has a claim in respect of the said shares should write to our Registrar, M/S. KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal Hyderabad-500032 within fifteen days from the date of publication of this notice

Names of the registered holder, Folio No, No of Shares, Certificate No. Distinctive Nos.(From-To) BAGCHI, 81433879, 36, 244076, 132647357- 132647392* JAYA M CHHEDA, MADHUKANT M CHHEDA J66929, 32, 156223, 37403032-37403063* PALLAVI SINGHAL, 11023827, 20, 104366, 34001873-34001892* SHREEKUMAR KARTHA, VILASINY KUNJAMMA, 06114008, 20, 50561, 31893263-31893282* VILASINY KUNJAMMA, HARIHARAN KARTHA, 06113982, 20, 50560, 31893243-31893262* MRS REMA, ALASUBRAMONIAM, 03434796, 16, 4735, 30178913-30178928* DEEPAK KEDIA, 03308898, 12, 2169,

For UltraTech Cement Limited

Place: Mumbai Date: 4th August, 2021

Name of the Borrower(s)/

LC No. 00003586 of Borivali Branch

Abdulkalam M Halkare (Borrower) Arshi Abdul Kalam Halkare (Co Borrower 1)

LC No. 00027434 of Mumbai Metro Branch)

ej Impex Private Limited (Borrower) igarkumar H Patel (Co Borrower 1) Jeenal

ligarkumar Patel (Co Borrower 2) (LC No. 00028446 of Mumbai Metro Branch

mit J Singh (Borrower) Seema Amit Singh

(LC No. 00001672 of Ghodbunder Branch) litendra S Bhosale (Borrower) Anjali J Bhosale (Co Borrower 1)

(LC No. 00025871 of Mumbai Metro Branch

LC No. 00009163 of Navi Mumbai Branch)

Ramasray Ramnaresh Yadav (Borrower) Kalavati Ramashray Yadav (Co Borrower 1)

Gulgule (Borrower) Sirisha Gulgulé (Co

LC No. 00000373 of Shahapur Branch)

Parshad Mishra (Co Borrower 1)

almukund S Mishra (Borrower) Rajender

LC No. 00005547 of Panvel Branch) Meraj

Sanjeeb Kumar Chatterjee Company Secretary

Bank of India Relationships beyond banking

Churchgate Branch Eros Theatre Building Jamshedji Tata Road, Post Box No. 1276, Churchgate, Mumbai-400 020 Tel. No. 022-22884867, 22022561

E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-auction sale notice for sale of Immovable assets under the securitisation and reconstruction of financial assets and enforcement of security interest act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the following Borrower (s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to Bank Of India (secured creditor), the physical possession of which has been taken by the Authorized Officers of Bank Of India will be sold on "as is where is basis", "as is what is basis" and "whatever there is basis" for recovery of respective dues as detailed hereunder against the secured assets mortgaged/chargedto Bank Of India from the respective Borrower(s) and Guarantor(s). The reserve price and the earnest money deposit is shown there against each secured asset

The sale will be done by the undersigned through e-auction platform provided hereunder.

SR. NO.	1	Name of the borrowers/ Guarantor and Amount outstanding	Description of the properties	Inspection date/time of the property and contact No. for Inspection	Date and time of the e-auction	Reserve price (Rs. In lakhs)	EMD of the property (Rs. In lakhs)
1		Amt O/S : Rs 15.49 lakhs +	, , , , , , , , , , , , , , , , , , , ,	20.08.2021 Between 1.00 pm to 3.00 pm. Tel.: 022-22884867.	07.09.2021 between 11.00 AM to 5.00 PM	14.54	1.45
		'	Built up Area : 450.00 Sq.ft. owned by Mr. Ankur R. Padia	22022561	3.50 T W		

Terms and Conditions of the E-auction are as under:

- 1 F-Auction is being held on "as is where is basis" "as is what is basis" and "whatever there is basis" and will be conducted "On Line"
- 2. For downloading further details ,Process Compliance and Terms & Conditions, Please visit :-
- a. https://www.bankofindia.co.in.

Date: 05.08.2021

- b. Website address of our e-Auctions Service Provider
- $\underline{https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp}$ Bidders have to complete following formalities well in Advance:
- Step 1: Bidder/Purchaser Registration: Bidder to register on e-Auction Platform (link given above) using his mobile number and email-id
- Step 2 : KYC Verification: Bidder to upload requisite KYC documents. KYC documents shall be verified by e-auction service provider (may take 2 working days).
- Step 3: Transfer of EMD amount to Bidder Global EMD Wallet: Online/off-line transfer of fund using NEFT/Transfer, using challan generated or e-Auction Platform.
- Step 4: Bidding Process and Auction Results: Interested Registered bidders can bid online on e-Auction Platform after completing Step 1, 2 and
- Please note that Step 1 to Step 3 should be completed by bidder well in advance, before e-Auction date.
- Bidder may visit https://www.ibapi.in, where "Guidelines "for bidders are available with educational videos. 3. To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims/rights/dues/affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues. No claim of whatsoever nature
- will be entertained after submission of the online bid regarding property/ies put for sale. 4. Date of Inspection will be on or before 20/08/2021 1.00 p.m. to 3.00pm with prior appointment with above mentioned respective branches on
- the contact numbers given against respective branches.
- 5. Bids shall be submitted through online procedure only. 6. Bidders shall be deemed to have read & understood the terms & conditions of sale & be bound by them.
- 7. The Bid price to be submitted shall be above the Reserve price & bidders shall improve their further offers in multiples of Rs. 50,000/- (Rupees Fifty thousand only).
- 8. It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submission of the bid
- 9. The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded
- 10. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price including EMD already paid, immediately on acceptance of bid price by the Authorised Officer and the balance of the sale price on or before 15th day of sale. The auction sale is subject to confirmation by the Bank. Default in deposit of amount by the successful bidder would entail forfeiture of the whole money, already deposited and property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/right in respect of property/ amount. 11. Neither the Authorised Officer/Bank nor e-Auction service provider will be held responsible for any Internet Network problem/Power failure/any
- other technical lapses/failure etc. In order to ward-off such contingent situation the interested bidders are requested to ensure that they are technically well equipped with adequate power back-up etc. for successfully participating in the e-Auction event. 12. The purchaser shall bear the applicable stamp duties/Registration fee/other charges, etc. and also all the statutory/non-statutory dues, taxes
- assessment charges, etc. owing to anybody. 13. The Authorised Officer/Bank is not bound to accept the highest offer and has the absolute right & discretion to accept or reject any or all offer(s) or adjourn/ postpone/cancel the e-Auction or withdraw any property or portion thereof from the auction proceedings at any stage without
- assigning any reason there for. 14. The Sale Certificate will be issued in the name of the purchaser(s)/applicant(s) only and will not be issued in any other name(s).
- 15. The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. Further details/enquiries if any on the terms and conditions of sale can be obtained from the respective branches on the contact numbers given.

SALE NOTICE TO BORROWERS/GUARANTORS

The undersigned being the Authorized Officer of the Bank of India is having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under securitization and reconstruction of financial assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the rules framed there under You have committed default in payment of outstanding dues and interest with the monthly rest, cost and charges etc. in respect of the advances granted by the bank mentioned above. Hence, the Bank has issued demand notice to you under section 13(2) to pay the above mentioned amount within 60days. You have failed to pay the amount even after the expiry of the 60 days. Therefore, the Authorized Officer in exercise of the powers conferred under section 13(4), took possession of the secured assets more particularly described in the schedule mentioned above. Notice is hereby given to you to pay the same as mentioned above before the date fixed for sale failing which the property will be sold and balance if any will be recovered with interest and cost from you. Please note that all expenses pertaining to demand notice, taking possession, valuation and sale of assets etc. shall be first deducted from the sale proceeds which may be realized by the undersigned and the balance of the sale proceeds will be appropriated towards your liability as aforesaid. You are at liberty to participate in the auction to be held on the terms and conditions thereof including deposit of earnest money.

Authorized Officer

DEWAN HOUSING FINANCE CORPORATION LIMITED:
National Office: HDIL Towers, B-wing, 6th Floor, Anant Kanekar Marg, Station Road, Bandra (East), Mumbai-400051.
Branch Office: Dhiraj Baug, Building "A" Ground & 1st Floor, Beside Axis Bank, Opp. Monalisa Building, Agra Road, Hari Nivas Circle, Naupada, Thane (West) 400602.

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the securitization And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorised Officer of Dewarl Housing Finance Corporation Ltd. (OHFL) UNDER Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (rea with Rule 3(1) of the Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the Said Act), In exercise of powers foncerred under section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notice under section 13(2) of the said Act calling upon the following in the said Borrower(s) to pay to DHFL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein beby, together with further interest as detailed in the said Demand Notice(s), from the date(s) mentioned below till the date of payment and or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to DHFL by the said Borrower(s) respectively.

Name of the Borrower(s)/

Demand Notice

Demand Notice

Guarantor(s)/ Loan Code	Date and Amount With NPA date	PROPERTY ADDRESS
(LC No. 00006665 of Virar Branch) Shahnawaz (Borrower) Shabana Shahnawaz Shah (Co Borrower 1)	17-05-2021 / ₹ 2221168 /- (₹ Twenty Two lakh Twenty One Thousand One Hundred Sixty Eight) NPA (11-03-2021)	F No. 102, 1stflr , A Wing, Bldg No 5, Type D, Mahavir Estate, Nr Kotak Palghar Road, Chunabhatti, Shirgaon, Palghar West Thane Maharashtra :- 401404
(LC No. 00006680 of Virar Branch) Khemnath Bhaskar Bhoir (Borrower) Seeta Khemnath Bhoir (Co Borrower 1)	17-05-2021 / ₹ 2220974 /- (₹ Twenty Two lakh Twenty Thousand Nine Hundred Seventy Four) NPA (11-03-2021)	Flat No.604, 6th Floor, B Wing, Panna Castle, Opp Vidya Mandir School, Gopchar Pada, Chandansar Rd Virar East Thane Maharashtra : 401305
(LC No. 00008038 of Thane Branch) Dinesh Jayasing Palande (Borrower) Rakesh J Palande (Co Borrower 1)	07-05-2021 / ₹ 2208822 /- (₹ Twenty Two lakh Eight Thousand Eight Hundred Twenty Two) NPA (11-03-2021)	West, Thane Thane Maharashtra :- 421601
(LC No. 00008007 of Kalyan Branch) Nagesh Indulkar (Borrower) Saroj Nagesh Indulkar (Co Borrower 1)	17-05-2021 / ₹ 2207138 /- (₹ Twenty Two lakh Seven Thousand One Hundred Thirty Eight) NPA (11-05-2020)	Flat No. 314,3rd Floor, A8 Wing Panvelkar Homes, Near Bhawani Chowk, Kohoj Khuntavli Ambernath West Thane Maharashtra :- 421501
(LC No. 00000981 of Pen Branch) Sagar Sadashiv Gaikwad (Borrower) Sadashiv Mahadev Gaikwad (Co Borrower 1) Sunanda Sadashiv Gaikwad (Co Borrower 2)	17-05-2021 / ₹ 2207085 /- (₹ Twenty Two lakh Seven Thousand Eighty Five) NPA (09-02-2021)	Flat No 203, 2nd Floor, A Wing Juhi Yadavi Residency Near Ganesh Nagar Pen, Raigad Raigad Maharashtra :- 402107
(LC No. 00041252 of Dahisar Branch) Satish Patil (Borrower) Trupti Satish Patil (Co Borrower 1)	17-05-2021 / ₹ 2202888 /- (₹ Twenty Two lakh Two Thousand Eight Hundred Eighty Eight) NPA (11-05-2020)	Flat No.103, 1st Floor, Sadguru Apt., Near Gaondevi Mandir, Plot No.52, Sector-21, Ghansoli, Navi Mumbai Thane Maharashtra: - 400709
(LC No. 00014015 of Vasai Branch) Rahimuddin Tajuddin Shaikh (Borrower) Sara Rahimuddin Shaikh (Co Borrower 1)	07-05-2021 / ₹ 2201655 /- (₹ Twenty Two lakh One Thousand Six Hundred Fifty Five) NPA (09-01-2021)	Flat No. 701, 7th Floor, F Wing, Bldg 04 Bliss F, Global Arena, Village Tivri Next To Don Bosco School Naigaon East Thane Maharashtra: - 401208
(LC No. 00003475 of Boisar Branch) Firoz Rafiq Memon (Borrower) Aminabai Rafique Memon (Co Borrower 1)	17-05-2021 / ₹ 2193571 /- (₹ Twenty One lakh Ninety Three Thousand Five Hundred Seventy One) NPA (10-12-2020)	Flat No. 204, 2nd Floor, A Wing Vinayak Complex Bldg No. 04 Chsl D J Nagar, Opp Tarapur Road Boisar West, Palghar Thane Maharashtra: -401501
(LC No. 00012647 of Vasai Branch) Gopinath Sitaram Bhagat (Borrower) Nivedita Gopinath Bhagat (Co Borrower 1)	07-05-2021 / ₹ 2182714 /- (₹ Twenty One lakh Eighty Two Thousand Seven Hundred Fourteen) NPA (09-02-2021)	Flat No.3, Gr Flr, New Surya Apt Chsl, Indraprasth Complex, Gaondevi Rd, Nr. Navghar Naka, Navghar Vlg, Bhayander East, Thane Thane Maharashtra: 401105
(LC No. 00003332 of Panvel Branch) Santosh Sonavane (Borrower) Sanjivani Santosh Sonavane (Co Borrower 1)	17-05-2021 / ₹ 2172905 /- (₹ Twenty One lakh Seventy Two Thousand Nine Hundred Five) NPA (10-03-2020)	House No 646 Shirdhon Village Panvel Goa Road Panvel, N M Raigad Maharashtra :- 410206
(LC No. 00000854 of Ulwe Branch) Ramdas Raghunath Aghav (Borrower) Savitha Ramdas Aghav (Co Borrower 1)	17-05-2021 / ₹ 2167957 /- (₹ Twenty One lakh Sixty Seven Thousand Nine Hundred Fifty Seven) NPA (11-03-2021)	Flat No.102, 1st Floor. L Wing, Gavdevi Garden, S. No. 57, H. No. 2c, Near Taloja Midc, Wavanje Village, Panvel Navi Mumbai Maharashtra: 410206
(LC No. 00000346 of Bhiwandi Branch) Ravindra Baban Adagale (Borrower) Pooja Ravindra Adagale (Co Borrower 1)	07-05-2021 / ₹ 2162066 /- (₹ Twenty One lakh Sixty Two Thousand Sixty Six) NPA (09-02-2021)	Flat No. 204, 2nd Floor, A Wing Satyam In Vrindavan Vihar Complex, Boradpada Road, Badlapurgaon, Badlapur West Thane Maharashtra: - 421503
(LC No. 00007158 of Navi Mumbai Branch) Sarwar Fariyad Khan (Borrower) Akhtari F Khan (Co Borrower 1)	07-05-2021 / ₹ 2155648 /- (₹ Twenty One lakh Fifty Five Thousand Six Hundred Forty Eight) NPA (09-01-2021)	Flat No.101, First Floor, Meena Apt Near To Bank Of Maharashtra Plot No.121, Sector 10 Panchanad, Taloja Raigad Maharashtra :- 410207
(LC No. 00009377 of Kalyan Branch) Yehheya Mazharali Khan (Borrower) Saif Yehheya Khan (Co Borrower 1) Sanjitaparvin Khan (Co Borrower 2)	17-05-2021 / ₹ 2147822 /- (₹ Twenty One lakh Forty Seven Thousand Eight Hundred Twenty Two) NPA (10-12-2020)	Ambernath West Thane Maharashtra :- 421501
(LC No. 00007022 of Navi Mumbai Branch) Vinodkumar Harinarayan Agrahari (Borrower) Kanchan Vinodkumar Agrahari (Co Borrower 1)	17-05-2021 / ₹ 2146784 /- (₹ Twenty One lakh Forty Six Thousand Seven Hundred Eighty Four) NPA (10-12-2020)	Flat No 403, 4th Floor, Solanki Residency, Plot No 7, Phase-2 Kalyan Road Navde, N M Navi Mumbai Maharashtra: 410208
(LC No. 00000408 of Shahapur Branch) Vijay Kumar Gill (Borrower) Akshay Vijay Gill (Co Borrower 1)	07-05-2021 / ₹ 2145982 /- (₹ Twenty One lakh Forty Five Thousand Nine Hundred Eighty Two) NPA (10-07-2020)	Flat No 208, 2nd Floor, A- 5 Wing J P Harmony, Near Ambernath Gaon Ambernath East Thane Thane Maharashtra :- 421501
(LC No. 00001591 of Badlapur Branch) Rahul Umesh Singh (Borrower) Phool Kumari Singh (Co Borrower 1)	17-05-2021 / ₹ 2141232 /- (₹ Twenty One lakh Forty One Thousand Two Hundred Thirty Two) NPA (10-12-2020)	Flat No. 712, 7th Floor, Building No. 2 J P Synergy, Near J P Symphony Gaikwadpada, Ambernath East Thane Maharashtra :- 421501
(LC No. 00008115 of Kalyan Branch) Amit Anant Kamble (Borrower) Gauri R Walanju (Co Borrower 1)	07-05-2021 / ₹ 2132399 /- (₹ Twenty One lakh Thirty Two Thousand Three Hundred Ninety Nine) NPA (11-03-2021)	Flat No 203,2nd Floor Panvelkar Estate, Stantford Mankivali, Build R-2, Gaon Midc Road Badlapur East, Thane Maharashtra :- 421503
(LC No. 00006574 of Virar Branch) Raju Chilayya (Borrower) Ponmani Shiv Parshan Arjun (Co Borrower 1)	17-05-2021 / ₹ 2125554 /- (₹ Twenty One lakh Twenty Five Thousand Five Hundred Fifty Four) NPA (10-12-2020)	Flat No. 03, Gr. Flr, A Wing, Briza Anchor Park,nr. Evershine City Last Stop Evershine City Rd, Achole Vasai East, Palghar Thane Maharashtra: 401209
(LC No. 00003584 of Borivali Branch) Abdul Salam Mehboob (Borrower) Nilofar Salam Halkare (Co Borrower 1)	07-05-2021 / ₹ 2117067 /- (₹ Twenty One lakh Seventeen Thousand Sixty Seven) NPA (10-03-2020)	Flat No. 102, 1st Floor, C Wing, Sugra Park, Pathanwadi, Off W E Highway, Near Humera Park Malad East Mumbai Suburban Maharashtra :- 400097
(LC No. 00003588 of Borivali Branch) Shiraj M Halkare (Borrower) Raaziya Shiraj Halkare (Co Borrower 1)	07-05-2021 /₹ 2113530 /- (₹ Twenty One lakh Thirteen Thousand Five Hundred Thirty) NPA (10-03-2020)	Flat No 201, 2nd Floor, E-wing, Sugra Park, Pathan Wadi, Nr Humera Park Rani Sati Marg, Malad East Mumbai Mumbai Suburban Maharashtra :- 400097

One lakh Eight Thousand Four Hundred Eighty Four) NPA (09-01-2021)

One lakh Eight Thousand Four Hundred Apeksha Complex, Tarapur Road, Village Kurgaoi Boisar West. Thane Maharashtra :- 401501 Flat No 801, 8th Floor, A Wing Sky Heights, Near Petrol Pump & Church, Road No.4, Sriprastha, Nilemor Nallasopara West Thane Maharashtra:-401209 One lakh Eight Thousand Fourteen NPA (09-01-2021)
17-05-2021/₹2106982/- (₹ Twenty One lakh Six Thousand Nine Hundred Eighty Two) NPA (10-12-2020) F N 202,2nd Floor, Type D, English Daisy Shrushti Siddh Mangal Murti Complex, Near L P G Pump, Temghar Pada Bhiwandi , Thane Maharashtra : 421302

Eighty Two) NPA (10-12-2020)

07-05-2021 / ₹ 2105525 / ₹ Twenty
One lakh Five Thousand Five Hundred
Twenty Five) NPA (10-12-2020)

17-05-2021 / ₹ 2105477 / ₹ Twenty
One lakh Five Thousand Four Hundred
Seventy Seven) NPA (10-12-2020)

07-05-2021 / ₹ 2105269 / ₹ Twenty
One lakh Five Thousand Two Hundred
Sixty Nine) NPA (10-12-2020)

07-05-2021 / ₹ 2102844 / ₹ Twenty
One 12-2021 / ₹ 2102844 / ₹ Twenty Flat No 302, 3rd Floor, A Wing, I/2g Ritu Avenue, Sector 6, Juchandra Behind Donbosco School, Naigaon East Thane Maharashtra :- 401208
Shop No. 32, Gr Floor, Bldg 1, Subodh Sagar Residency Chsl, Near Shani Mandir, Virar Link, Nallasopara (west) Thane Maharashtra :- 401208
Jeta No. 101, 11st Eloor, Shiptid Ant 19th No. 120. (Borrower) Sharmila Sujit Nair (C LC No. 00000218 of Andheri Branch) Vinava Flat No 101, 1st Floor, Shivtei Apt., Plot No 120, Sect. 11, G E S Koparkhairne Koparkhairne, Navi Mumbai Thane Maharashtra :- 400708 07-05-2021 / ₹ 2102844 /- (₹ Twenty Flat No. 103, 1st Floor, D4 Wing, Royal City One lakh Two Thousand Eight Hundred Forty Four) NPA (09-01-2021) Phase 2, Near Asangaon Station, Asangaon East, Thane Thane Maharashtra :- 421601 17-05-2021 / ₹ 2102037 /- (₹ Twenty Flat 402, 4th Floor, Bldg No. 4, A Wing, Lily Bldg, One lakh Two Thousand Thirty Seven) Nirmiti Garden, Near Riverside, Umroli Umroli, NPA (10-04-2020) Panvel Navi Mumbai Maharashtra :- 410206

Nawaz Qadri (Borrower) Sajida Banu Meraj Nawaj Qadri (Co Borrower 1) ent to DHFL as aforesaid, DHFL shall proceed against the above secured assets under Se the said Borrowers shall fail to make payme 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are orchibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of DHFL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said act or Rules made there under, shall be liable for nprisonment and/or penalty as provided under the Act.

Hundred Thirty) NPA (10-03-2020) 07-05-2021 /₹ 2108927 /- (₹ Twenty

One lakh Eight Thousand Nine Hundred

Twenty Seven) NPA (10-03-2020) 07-05-2021 / ₹ 2108484 /- (₹ Twenty

Date: 05.08.2021

Sd/- (Authorised officer)
DEWAN HOUSING FINANCE CORPORATION LIMITED

Pathanwadi, Off W E Highway, Near Humera Park Malad East Mumbai Suburban Maharashtra: - 400097

Flat No 103 &104, 1st Floor, Bldg No 02 Atharva

Flat No. 301, 3rd Floor, E Wing, Sugra Park

ANTARIKSH INDUSTRIES LTD CIN: L74110MH1974PLC017806

Read Off: Office No 609, 6th Floor, Inizia Cardinal Gracious Road, Opp. P & G, Chakala, Andheri East, Mumbai - 400099 Tel: 022-25830011: Email ID:

antarikshindustrieslimited@gmail.com Website: www.antarikshindustries.com NOTICE OF BOARD MEETING

NOTICE is hereby given, pursuant to Regu ation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of Antariksh Industries Limited will be held at Office No 609, 6th Floor, Inizio, Cardina Gracious Road, Opp. P & G, Chakala, Andhei East, Mumbai – 400 099, on Saturday, 14 August, 2021 at 3.00 P.M. inter alia, to conside and approve the following: . Unaudited Financial Results of th

Company for the Quarter Ended on 30th June, 2021, as per IND-AS pursuant to regulation 33 of the SEBI (Listing Obl gations and Disclosure Requirements Regulation, 2015 Any other business with the permission of

The notice of this meeting is also available n the website of the stock exchange i.e. BSE Limited www.bseindia.com.

For Antariksh Industries Limite Bhagwanji Pate Managing Director (DIN - 05019696 Date: 4th August, 2021 Place: Mumba

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that we are investigating the title of M/s. MOHID CONSTRUCTION COMPANY, sole proprietary concern of MOHID ZAHU AZIZ having address at Swiz Heights, Upper Ground Floor, Suresh Nagar, RTO Lane, Andheri (West), Mumabi-400 053 (said Developers) as developers to develop the property more particularly described in th Schedule hereunder written

he said Developers had acquired development rights in respect of the scheduled property from "Andheri Sundar Nagar Utkarsh Co-operative Housing Society Limited" by and under Developmen Agreement and the said Developers is nov developing the said Property as per the Revised Clubbing Letter of Intention (LOI) bearing No.SRA/ENG/KE/ MHADA/0006/19990802/C1 dated 12th July,2021 issued in continuation of earlier clubbed LOI dated 13th May,2005 b Slum Rehabilitation Authority (SRA)

Any person having any claim against, into c upon the said Property or any part thereof o any premises in the proposed new building(s) to be constructed on the said bullding(s) to be constructed on the saic Property by way of sale, exchange inheritance, family arrangement, gift agreement, contract, mortgage (equitable of otherwise), maintenance, bequest oossession, partnership, joint venture development rights, lease, tenancy rights rust, lien, easement, attachment ispendens, charge, pledge, guarantee cans, advances, injunction or any othe attachment, or under any decree, order o award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or arbitra award or otherwise, howsoever, is hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at "Swagatam" 4th Floor Plot No.141, S.V. Road, Opp. Khar Police tation, Khar (W), Mumbai - 400 052, with 11days from the date of publication of this present notice, failing which the claims and/or objections, if any, shall be considered as waived and/or abandoned and we wi ssue title certificate for the same without reference to such claims and/or objections,

any.

THE SCHEDULE ABOBE REFERRED TO:
All that piece and parcel of land
advansavining 6735.50 sq. meters, bearing
cdrs No.554(A) (part) of Village Kondivita
Taluka Andheri in the Registration District of Mumbai City and Sub-District of Mumba Suburban situate, lying and being a Mahakali Caves Road, Andheri (East Mumbai - 400 093 and the said Plot ounded as follows: On or towards North: b Veravali Border; On or towards South: b Mahakali Gunfa Marg; On or towards East by CTS No.554(A) (part) Jagruti Cooperative Housing Society Ltd.;On o owards West: by Veravali Border

Dated this 4th day of August, 2021.

For Divya Shah Associates

PUBLIC NOTICE am investigating the title of

Mario Joseph Dias, (ii) Lana Eslinda Dias, (iii) Joshua Anthony Dias and (iv) Chantal Francesca Dias and 2(i) Ayesha Ann Marie Dias, (ii) Dr. Laila Mukund Tambare alias Laila Leanna Mary Dias, (iii) Amira Antoinette Peter nee Dias, (iv) Zara Maria Fernandes nee Dias to the Shares & Property more particularly described in the Schedule hereinbelow written. All persons having or

claiming to have any share, right, title, claim, benefit, demand or interest to the said Shares and/or the said Property or part thereof, of any nature or by way of, under or in the nature of any agreement contract, let. licence, sale mortgage, gift, development rights lease, sub-lease, under-lease assignment, inheritance, bequest succession exchange, tenancy possession, easement, partnership trust, family arrangement settlement, decree or order of any Court of Law, right, covenant or condition, maintenance, encumbrance or otherwise howsoever, are required to make the same known to the undersigned in writing alongwith the supporting documents within 14 days from the date hereof. Any claim not so made in writing within the stipulated period mentioned above as required, shall be disregarded and shall be deemed to have been waived and/or abandoned and not binding THE SCHEDULE ABOVE

REFERRED TO: ALL THAT Duplicate Share Certificate No.693 pertaining to 10

Shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos. 701 to 710 issued by The Salsette Catholic Cooperative Housing Society Ltd. in lieu of old, fragmented Share Certificate No.71 on 27th February, 2014 and ALL THAT piece of parcel of leasehold land or ground bearing Plot No.157 of the Kantwadi Scheme of the Salsette Catholic Cooperative Housing Society Ltd. corresponding to C.T.S. No. C/568 admeasuring 1012.08 square yards equivalent to 846.20 square metres with the structures "Morena " and "Shanti Sadan" standing thereon, lying, being and situate at Perry Road, Bandra (West), Mumbai 400 050 in the Registration District of Mumbai Suburban and bounded as On or towards the North

By a Plot No.163; On or towards the South : By Perry Road : On or towards the East : Bv Plot No.158 &

On or towards the West : By Plot No. 156. Dated this 4th day of August, 2021. Denzil D'Mello

Advocate 51, `Eternity', 6 Rebello Road Bandra (West), Mumbai 400 050



NASHIK MUNICIPAL CORPORATION

FIRE & EMERGENCY SERVICE

RAJIV GANDHI BHAVAN, SHARANPUR ROAD, NASHIK - 422002

Fire and Emergency Service: e-Tender Notice 2021-22

Extension - 01 Ref. No:NMC/FIRE/__/2021

DATE: 4/08/2021

e-Tender is invited by the Commissioner, Nasik Municipal Corporation, Nasik for Fabrication, Supply, Testing, Commissioning, Training & comprehensive service maintenance of Aerial (Hydraulic) Platform - (90 mtr. Working height) with Chassis for use of the Fire Brigade department.

Pur	Publication details of e-tenders:-				
Sr. no.	Name of Work	Ernest Money EMD		Time Limit for Completion of work	
1	2	3	4	5	
	FABRICATION, SUPPLY, TESTING, COMMISSIONING, TRAINING & COMPREHENSIVE SERVICE MAINTENANCE OF AERIAL (HYDRAULIC) PLATFORM- (90MTR. WORKING HEIGHT) WITH CHASSIS FOR USE OF THE FIRE BRIGADE DEPARTMENT.	26,00,000/-	15,000/- Plus 18% GST + Rs.90/	16 Months	
e-T	ender publication	Dt. 5/08/2021			
Sta	rt of e-tender downloading	Dt. 5/08/2021 at 11.00 am			
End of e-tender downloading Submission of e-tender starts on		Dt. 11/08/2021 upto 4.00 pm			
		Dt. 5/08/2021 at 11.00 am			
Las	st date of Submission of e-tender	Dt. 11/08/2021 upto 4.00 pm			
Da	te of Opening e-tender (Technical)	Dt. 12/08/2021 office Hours (If Possible)			

Detail tender notice as well as terms and conditions are available on Maharashtra government web site http://www.mahatenders.gov.in.

जनसंपर्क/जा.क्र/१७५/दि.४/८/२०२१

Commissioner. **Nashik Municipal Corporation**

जाहीर सूचना

ाद्वारे इच्छूक खरेदीदार श्रीमती पन्ना धीरेंद्र शहा, श्री धीरेंद्र

रिलाल शहा आणि श्री निरव धीरेंद्र शहा यांच्यामार्फर ्रचित करण्यात येते की, श्रीमती कृपा मनोज विसरिया, तदनिका क्रमांक ८०१, क्षेत्र सुमारे १०१० चौरस फुट बिल्ट अप एरिया, ८ वा मजला, बिल्डिंग क्रमांक ए, कैलास टॉवर्स कॉ ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड जी सीटीएस क्रमांक ५७३६बी, घाटकोपर (पूर्व), प्लॉट क्रमांक ३५५, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पूर्व) मुंबई ५- त्यासह सोसायटीचे ५ समभाग रु ५० /-प्रमाणे समभाग क्रमांक १७१ ते १७५ (दोन्हीं १९९३ ज्यांच्याकडे त्यातील ३३. ३३ % हिस्सा श्री मोजकुमार सोमचंद विसरिया यांचे कायदेशीर वारस न्हणून[ँ] आहे त्यासह अन्य कायदेशीर वारसदार श्रीमर्त प्रियल मनोज विसरिया आणि श्री हेत मनोज विसरिया ज्यांनी आपले ६६. ६७ टक्के हिस्सा श्रीमती कृपा मनोज विसरिया यांच्या नावे नोंदणीकृत रिलीज डीड दिनांकीत ११-०६-२०२१ नोंदणी क्रमांक केआरएल - १०५६७ २०२१ प्रमाणे सोडला आहे यांच्या हक आणि हक

अशी कोणतीही व्यक्ती जिचा वरील प्रमाणे नमूद केलेल्या प्रिमायसेस संदर्भात किंवा त्यांच्या कोणत्याही भाग . दर्भात विक्री, अदलाबदल, तारण, भार, भेट, देखभाल, वारसा, ताब, लीज, भाडे, लिन, परवाना, हक्क संबंधांचे हस्तांतरण, विश्वस्त संस्था, प्रि एम्पशन, कोणताही करार, तडजोड किंवा न्यायालयीन आदेश किंवा डिक्री किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून दावा असेल तर अशा व्यक्तींना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या प्रव्यासंदभातील माहिती लेखी स्वरूपात आपल्य राव्याच्या पृष्टयर्थ आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यासह) कारयांच्याकडे आमचे कार्यालय २०२, २ र मजला, एक्सेल आर्केड, घाटकोपर पाईप लाईन. गटकोपर (पश्चिम) मुंबई – ४०० ०८६ येथे ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत (दोन्ही दिवस धरून) सादर करणे आवश्यक आहे अन्यथ अशा व्यक्तींचे दावे अधित्यजित समजण्यात येतील.

> े देव असोसिएट्स यांच्या करिता अनिशा ए बोन्द्रे ऍडव्होकेट, हायकोर्ट

> > MUTUAL



जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ''ग्लोबल व्हिजन'', तिसरा मजला, इलेक्ट्रॉनिक सदन-॥, एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४०० ७१०, महाराष्ट्र, भारत. टेली: +९१-२२-६८२९३५०० ई-मेल: gilshares@gtlinfra.com; वेबसाइट: www.gtlinfra.com सीआयएन: L74210MH2004PLC144367

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमाद्वारे (''ओएव्हीएम'') घेण्यात येणाऱ्या १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) संबंधात र्डमेल-आयडीज, मोबाइल क्रमांक व माहिती अदयययावत करण्यासाठी भागधारकांकरिता सचना जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या भागधारकांचे याकडे लक्षा वेधण्यात येत आहे की कॉरपोरेट कामकाज मंत्रालय ('<mark>'एमसीए''),</mark> भारत शासन यांची ८ एप्रिल २०२० तारखेचे संदर्भ क्र. १४/२०२०, १३ एप्रिल २०२० तारखेचे क्र. १७/२०२०, ५ मे २०२० तारखेचे क्र. २०/२०२० आणि १३ जानेवारी २०२१ तारखेचे क्र. ०२/२०२१ धारण करणारी सर्वसाधारण परिपत्रके; आणि १२ मे २०२० तारखेचे क्र. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 व १५ जानेवारी २०२१ तारखेचे क्र. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 धारण करणारी सिक्युरिटीज ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाची परिपत्रके यांच्याद्वारे (एकत्रितपणे परिपत्रके असे संबोधण्यात येते), कॅलेंडर वर्ष २०२१ साठी सध्याची कोव्हिड-१९ महामारी लक्षात घेऊन शिथिलतेचे धोरण चालू ठेवण्यात येत आहे.

पुवोक्त परिपत्रके आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या संबंधित तरतुदी आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीकरण आबंधने व प्रकटीकरण आवश्यकता) नियमने, २०१५ चे अनुपालन करून, आम्ही याद्वारे भागधारकांना कळवत आहोत की कंपनीची आगामी म्हणजेच १८ वी एजीएम ही व्हीसीद्वारे/ओएव्हीएमद्वारे घेण्यात येईल. आगामी १८ व्या एजीएमची तारीख व वेळ ही लवकरच भागधारकांना कळवण्यात येईल.

त्यानसार, ज्या सभासदांनी कंपनीकडे /आरटीएकडे /डिपॉझटरीजकडे ईमेल-आयडीजची अगोदरच नोंदणी केलेली आहे, त्या सभासदांना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतींनी वित्तीय वर्ष २०२०-२१ च्या वार्षिक अहवालासह १८ व्या एजीएमची नोटीस पाठवण्यात येईल. वार्षिक अहवालासह १८ व्या एजीएमची नोटीस ही कंपनीच्या www.qtlinfra.com या वेबसाइटवर, तसेच जेथे कंपनीचे इक्विटी शेअर्स सुचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंजेसवर, म्हणजेच बीएसई (www.bseindia.com) आणि एनएसई (www.nseindia.com) येथे आणि सेंटल डिपॉझटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या (सीडीएसएल) www.evotingindia.com या वेबसाइटवर उपलब्ध असेल. याची नोंद घ्यावी की वित्तीय वर्ष २०२०-२१ साठी वार्षिक अहवालाच्या/एजीएमच्या हेतसाठी वास्तविक दस्तऐवज पाठवण्याची पद्धती अवलंबण्यात येणार नाही, कंपनीकडून टपालाद्वारे/कुरियरद्वारे हार्ड कॉपीज पाठवण्यात येणार नाही

कंपनी पूर्वीच्या कार्यपद्धतीशी सुसंगत राहून आपल्या सर्व सभासदांसाठी दुरस्थ ई-मतदान सुविधा व एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधादेखील प्रदान करेल आणि त्यासंबंधीचा तपशील एजीएमच्या नोटिसमध्ये भागधारकांना कळवण्यात येईल. ज्या भागधारकांचे ईमेल आयडीज हे कंपनीकडे/आरटीएकडे/डिपॉझिटरीकडे अगोदरच नोंदणीकृत आहेत, त्यांना वित्तीय वर्ष २०२०-२१ साठी वार्षिक अहवालासह एजीएमची नोटीस त्यांच्या नोंदणीकृत ईमेल

ज्या भागधारकांनी अद्याप त्यांचे ईमेल ॲड्रेसेस, मोबाइल क्रमांक, पॅन, पत्त्यामधील बदल आणि/किंवा बँक खात्याचा तपशील या बाबी अदययावत केलेल्या नाहीत. त्यांना कंपनीकडन वार्षिक अहवाल, सर्वसाधारण सभेची नोटीस आणि पूर्वोक्त परिपत्रकांचे अनुपालन करून इलेक्टॉनिक प्रकाराने इतर कोणतेही महत्त्वपर्ण संपर्कव्यवहार पाठवण्याची प्रक्रिया होण्यासाठी. त्यांना सदर बाबी लवकरात लवकर अदययावत करण्याची विनंती करण्यात येते.

वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करण्यात येण्याच्या बाबतीत, कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) यांना, **बिगशेअर सर्व्हिंसेस प्रा. लि.,** १ मजला, भारत टिन वर्क्स इमारत, वसंत ओॲसिस समोर, मकवाना रोड, मरोळ अंधेरी पूर्व, मुंबई ४०००५९ येथे किंवा investor@bigshareonline.com येथे ईमेलदवारे लिहन कळवण्याची भागधारकांना विनंती करण्यात येत आहे. संपर्कव्यवहारामध्ये भागधारकाचा सर्व जनसांख्यिकीय तपशील म्हणजेच नोंदणीकृत फोलिओ क्रमांक, शेअर सर्टिफिकेट्स क्रमांक आणि विभिन्न क्रमांक यांसोबतच नाव, संपूर्ण टपाल पत्ता, ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक, , समाविष्ट असायला हवा. पॅन व आधार यांच्या स्कॅन प्रती प्रदान करायला हव्यात

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करण्याच्या बाबतीत, भागधारकांनी त्यांचे ईमेल ॲड्रेसेस. . दरध्वनी क्रमांक अदययावत करण्यासाठी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपन्टशी संपर्क साधायला हवा. ज्या भागधारकांचे ईमेल ॲड्रेसेस व मोबाइल क्रमांक हे कंपनीच्या/डिपॉझिटरी नोंदीमध्ये अगोदरच नोंदणीकत आहेत त्यांनी कोणतीही कती करण्याची आवश्यकता नाही, स्पष्टीकरणासाठी, भागधारक हे वर नमूद केलेल्या पत्त्यावर आमच्या आरटीएशी संपर्क साधू शकतील.

जीटीएल इन्फास्टक्चर लिमिटेइसाठी दिनांक : ४ ऑगस्ट, २०२१ नितेश म्हात्रे कंपनी सचिव

GARWARE HI-TECH FILMS

गरवारे हाय-टेक फिल्मस लिमिटेड (पूर्वीचे नाव गरवारे पॉलिएस्टर लिमिटेड) CIN: L10889MH1957PLC010889

नोंदणीकृत कार्यालयः नायगाव, पोस्ट वाळुज, औरंगाबाद –431133. कॉर्पोरेट कार्यालय दुरध्वनी: +91 22 6698 8000, फॅक्स: +91 22 2824 8155. ई-मेल: cs@garwarehitech.com, वेबसाइट: www.garwarehitechfilms.com

भागधारकांसाठी सूचना – डिविडंडवरील कर कपातीबद्दल माहिती देण्यासार्ठ

आम्हाला आपणास कळवण्यास आनंद होत आहे की कंपनीच्या संचालक मंडळाने, २७ मे, २०२१ रोजी घेण्यात आलेल्या त्याच्या सभेत, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 🛭 रू. १० च्या प्रति इक्रिटी भागासाठी रू. १०/ – डिविडड (१००%) ची शिफारस केलेली आहे. हा डिविडड २९ सप्टेंबर, २०२० रोजी किंवा त्यानंतर दिला जाईल/पाठवला जाईल, जे २८ सप्टेंबर, २०२१ रोजी होणाऱ्या कपनीच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकानी मजुरी देण्याच्या अधीन असेल.

वित्त कायदा २०२० नुसार, भागधारकांना प्राप्त होणारे डिविडंडचे उत्पन्न १ एप्रिल २०२० पासून करपात्र असेल आणि कपनीला विहीत दरानुसार उद्गम कर कपात (टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स-टीडीएस) ची रक्कम भागधारकाना दिल्या गेलेल्या डिविडडमधून वजा करावी लागेल. विविध श्रेणींसाठीच्या विहित दरासाठी भागधारकानी वित्त कायदा, २०२० (दुरुस्त्या केल्यानुसार) पहावा. भागधारकाना विनती आहे की त्यानी त्यांचे पॅन (PAN) कंपनी रजिस्टरमध्ये व टान्स्फर एजंटस – लिंकइनटाइम इंडिया प्रायवेट लिमिटेड याचेकडे (जर भाग प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेले असतील तर) आणि डिपॉझिटरीजकडे (जर भाग डीमॅट स्वरूपात धारण केलेले असतील तर) अद्ययावत करावेत.

एखादी निवासी भागधारक व्यक्ती, जिच्याकडे पॅन (PAN) असेल आणि जिला आयकर भरण्याचे दायित्व नसेल अशी व्यक्ती फॉर्म क्र. १५जी/१५ एचमध्ये घोषणापत्र सादर करून उद्गम कर कपात (टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स) ची वजावट न करण्याचा लाभ मिळवू शकते. भागधारकानी याची नोंद घ्यावी की जर् त्याचे पॅन (PAN) नोंद्रवलेले नसेल. तर आयकर कायदा आणि / किंवा त्याखाली तयार करण्यात आलेल्य नियमांमधील तरतुदींनुसार २०% (वीस टक्के) दराने करकपात केली जाईल.

अ–निवासी भागधारक भारत आणि त्यांच्या निवासी देशामध्ये झालेल्या करविषयक करारानसार लाभदायक दरांचा लाभ घेऊ शकतात. जे आवश्यक कागदपत्रांच्या अधीन असेल . म्हणजेच कायमस्वरूपी निवास नसणे आणि लाभार्थी मालकत्वाबद्दलचे घोषणापत्र, कर निवास प्रमाणपत्र (टॅक्स रेसिडेर्न्स सर्टिफिकेट) . फॉर्म १० एफ आणि कर करारान्वये मिळणारे लाभ प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेले इत

भागधारकानी याची नोंद घ्यावी की, फॉर्मस् सादर करण्यासाठीची लिंक, ज्या भागधारकांचे इमेल पत्ते (अनेक पत्ते) रजिस्टार आणि टान्स्फर एजंटस– लिंक इनटाइम इंडिया प्रायवेट लिमिटेड यांचेकडे नोंदवलेले आहेत. अशा भागधारकांना स्वतंत्र इ-मेलद्वारे कळवली जाईल. मेलचा मसदा कंपनीच्य वेबसाइटवर म्हणजेच https://www.garwarehitechfilms.com/ येथेही उपलब्ध असेल. वर नमद केलेली घोषणापत्रे आणि कागदपत्रे भागधारकांनी १४ सप्टेंबर, २०२१ रोजी रात्री ११.५९ (भारतीय प्रमाण वेळ) ला किंवा त्यापूर्वी कंपनीचे ट्रान्स्फर एजंटस – लिंक इनटाइम इंडिया प्रायवेट लिमिटेड यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी की सदर तारखेनंतर प्राप्त झालेले फॉर्मस् आणि अपूर्ण किंवा चुकीचे फॉर्मस् विचारात घेतले जाणार नाहीत आणि ते करकपात न करण्यासाठी किंवा कमी करकपात करण्यासाठी पात्र असणार नाहीत

ज्या भागधारकांना कोणत्याही परिपत्रकाद्वारे किंवा अधिसूचनेद्वारे (नोटिफिकेशनद्वारे) टीडीएस तरतुदींमधून वगळण्यात आलेले आहे त्यांनी त्याबद्दलचा कागदपत्रांचा पुरावा सादर करावा, म्हणजे कंपनीला अशा भागधारकाना द्यायच्या डिविडडच्या रकमेवर योग्य टीडीएस आकारता येईल.

करामध्न वगळण्यासाठीचे फॉर्मस लिंक इनटाइमच्या वेबसाइटवरून म्हणजेच https://www.linkintime.co.in/client-downloads.html येथन डाऊनलोड करता येतील या पानावर जनरल टॅब निवडावा. सर्व फॉर्मस् ''फॉर्म १५ जी/१५ एँच/१० एफ'' या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत. वर नमूद केलेले कागदपत्र, लागू असल्यानुसार, आवश्यक माहिती भरून निर्देशित केलेल्या ई–मेल आयडीकडे ghfltaxexemption@linkintime.co.in येथे पाठवावी किंवा https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html येथे १४ सप्टेंबर, २०२१ पूर्वी पाठवावी म्हणजे कंपनीला योग्य टीडीएस निश्चित करता येईल/लागू असलेल

वरील बाबींबद्दलच्या सविस्तर सूचना भागधारकांना ४ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या इमेलद्वारे पाठविण्यात आलेल्या आहेत. भागधारकांनी यांची नोंद घ्यावी.

जर वर नमूद केलेली माहिती / कागदपत्रे १४ सप्टेंबर, २०२१ पर्यंत प्राप्त न झाल्यामुळे किंवा समाधानकारक रीतीने पूर्णे केलेली नसल्यामुळे सदर डिविडंडवरील कर जास्त दराने कापला गेला तर भागधारकांनी . संबंधित कर अधिकरणांकडे सादर करायच्या उत्पन्न अहवालात (रिटर्न ऑफ इन्कम) योग्य रिफंडसाठी

गरवारे हाय–टेक फिल्मस लिमिटेड साठी (पूर्वीचे नाव गरवारे पॉलिएस्टर लिमिटेड) सही /-

अवनीश श्रीवास्तव दिनाक : ०५ ऑगस्ट, २०२१ कंपनी सचिव



Nippon Life India Asset Management Limited (Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)

(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000 • Fax No. +91 022 6808 7097 • mf.nipponindiaim.com

NOTICE NO. 47 DIVIDEND DECLARATION

Record Date August 10, 2021

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund (NIMF) has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the Income Distribution cum capital withdrawal (IDCW) option of undernoted scheme of NIMF, with August 10, 2021 as the record date:

Name of the Scheme(s)	Dividend (₹ per unit)*	NAV as on August 03, 2021 (₹ per unit)
Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series II - IDCW Option	Entire distributable surplus available in the	10.1027
Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series II - Direct Plan - IDCW Option	scheme at the end of the 2nd specified transaction period (record date)	10.0915

*Income distribution will be done/dividend will be paid, net of tax deducted at source, as applicable.

Pursuant to payment of dividend, the NAV of the Scheme will fall to the extent of payout, and statutory levy, if any.

The specified Transaction period for Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series II is on 9th and 10th Aug 2021 (both business days). The following shall be applicable for application received during the specified transaction period.

For Subscriptions including Switch-ins under Dividend Option

In respect of valid applications for subscriptions received up to 3.00 p.m. on the aforesaid Record Date, the Ex-Dividend NAV of the day on which application is received shall be applicable subject to realization of funds before cut-off time. The investors will not be eligible for dividend declared, if any, on the aforesaid Record Date.

In respect of valid applications received after 3.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period the closing NAV of the next working day shall be applicable subject to realization of funds, provided such a day is/has been declared as a Specified Transaction day for the fund. Otherwise, the application will be liable

As per SEBI circular SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2020/175 dated September 17, 2020, read with SEBI circular

SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2020/253 dated December 31, 2020 with effect from February 01, 2021, in respect of purchase of units of mutual fund schemes (except liquid and overnight schemes), closing NAV of the day shall be applicable on which the funds are available for utilization irrespective of the amount, subject to provisions of uniform cut-off timing issued by SEBI.

With regard to Unit holders who have opted for Dividend Reinvestment facility, the dividend due will be reinvested by allotting Units for the Income distribution/ Dividend amount at the prevailing Ex-Dividend NAV per Unit on the record date.

For Redemptions including Switch-out under Dividend Option

In respect of valid applications received up to 3.00 p.m. by the Mutual Fund, on the aforesaid Record Date the Ex-Dividend NAV of the date of receipt of application shall be applicable and the investors will be eligible for the dividend declared on the aforesaid Record Date.

For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the IDCW Plan/Option of the

All unit holders under the IDCW Plan/Option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

NOTICE NO. 48

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund (NIMF) has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the Income Distribution cum capital withdrawal (IDCW) option of undernoted scheme of NIMF, with August 10, 2021 as the record date:

Name of the Scheme(s)	Dividend (₹ per unit)*	NAV as on August 03, 2021 (₹ per unit)
Nippon India Fixed Horizon Fund XXXVIII - Series 5 - IDCW Payout Option		12.6428
Nippon India Fixed Horizon Fund XXXVIII - Series 5 - Direct Plan - IDCW Payout Option	the schemes as on the maturity date (Record date) shall be distributed	12.7400

*Income distribution will be done/dividend will be paid, net of tax deducted at source, as applicable.

Pursuant to payment of dividend, the NAV of the Scheme will fall to the extent of payout, and statutory levy, if any.

For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the IDCW Plan/Option of the Scheme as on record date.

All unit holders under the IDCW Plan/Option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

For Nippon Life India Asset Management Limited (Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Mumbai August04,2021

Authorised Signatory

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

MUTUALFUNDS



Haq, ek behtar zindagi ka.

Notice For Declaration Of Income Distribution Cum Capital Withdrawal

स्थळ : मुंबई

Sr.		Scheme Name	NAV as on 03-08-2021 (per unit)		
Sr. No.	No.	. Scheme Name	Option/Plan	Nav per Unit (₹)	
	1	UTI - Fixed Term Income fund -Series XXIX - XIV (1131 DAYS)	Direct Plan -Quarterly Payout of IDCW option	10.0815	
	2	UTI - Fixed Term Income fund -Series XXIX - XIV (1131 DAYS)	Regular Plan -Maturity Payout of IDCW option	12.6021	

Face Value per unit in all the above Scheme/plan is ₹ 10. Record date for all the above mentioned Scheme/plan will be **Tuesday, August** 10, 2021. Gross income distribution cum capital withdrawal - Entire distributable surplus as on record date (i.e. maturity date) for above mentioned Scheme/plan, Distribution of above dividend is subject to the availability of distributable surplus as on record date. Income distribution cum capital withdrawal payment to the investor will be lower to the extent of statutory lew (if applicable). Pursuant to payment of dividend, the NAV of the income distribution cum capital withdrawal options of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Such of the unitholders under the income distribution cum capital withdrawal option whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each income distribution cum capital withdrawal distribution shall be entitled to receive the income distribution cum capital withdrawal so distributed.

Mumbai - August 04, 2021 Toll Free No.: 1800 266 1230 Website: www.utimf.com

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in, CIN-U65991MH2002PLC137867) For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/NISM certified UTI Mutual fund Distributor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Mutual Funds Aditya Birla Sun Life Mutual Fund



Date: August 04, 2021

Place: Mumbai

Aditya Birla Sun Life AMC Limited(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mill Compound, 841, S.B.

Record Date for Distribution

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Trustees of Aditya Birla Sun Life Mutual Fund have approved Tuesday, August 10, 2021*, as the Record Date for declaration of distribution under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) options in the following scheme, subject to availability of distributable surplus on the Record Date:

	Name of the Scheme	Plans/Options	Quantum of Distribution per unit # on face value of ₹ 10/- per unit	NAV as on August 03, 2021 (₹)	
		Regular Plan – Normal IDCW	Direct Plan – Iormal IDCW Direct Plan – Iormal IDCW Egular Plan – Uarterly IDCW Direct Plan –	12.4501	
	Aditya Birla Sun Life Fixed Term Plan - Series QU	Direct Plan – Normal IDCW		12.5594	
(A C	(A Close ended Income Scheme)	Regular Plan – Quarterly IDCW		10.7784	
		Direct Plan – Quarterly IDCW		10.8125	

The NAV of the scheme, pursuant to pay out of distribution would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

#As reduced by the amount of applicable statutory levy. *or the immediately following Business Day if that day is a non-business day. ^Maturity of the said scheme is August 10, 2021.

All unitholders whose names appear in the Register of Unitholders / Beneficial owners under the IDCW options of the said scheme as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the distribution so declared.

For Aditya Birla Sun Life AMC Limited

(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund)

Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



बसल्या जागी तुम्हाला करता येईल व्यायाम



नेहमी असे ऐकण्यात आले आहे की, देवसभर बसून राहणे आरोग्यासाठी चांगले नसते. ते खरेही आहे; पण ज्यांचा सारा दिवस बसून जात असेल, म्हणजेच बैठ्या कामात

जात असाल त्यांना वारंवारफिरणे शक्य नसते. ऑफिसात थोडार चालणे होत होते; पण आता तर बहतेकजण घरूनच काम करीत आहेत आणि अनेक तास बसून राहात आहेत.परिणामी बसून बसून वजन वाढत आहे आणि शरी-रात सुस्ती वाढत आहे. अशावेळी खुर्चीवर बसल्या बसल्या काही हलके; पण प्रभावी व्यायाम करू शकता. यामुळे वजन कमी होईल आणि शरीरयष्टीही योग्य राहील. हे व्यायाम त्यांच्यासाठीही उपयुक्त आहेत ज्यांना बसून राहायला आवडते.

सायकलिंग : खुर्चीत टेकून बसा. मान सरळ ठेवा. पाय सरळ करा. या अवस्थेत शरीर सरळ उतरते दिसून येईल.आता या

अवस्थेत पाय असेफिरवा जसे सायकलचे पायडल मारीत आहात. पायांसोबत हातही गोल गोलफिरवा. उजव्या पायासोबत डावा हात वर उचलेल व डाव्या पायासोबत उजवा हात. पाय एवढे वर उचलायचे की, गुडघे छातीपर्यंत

फायदा : पायांसोबत हातांचाही व्यायाम होईल.संपूर्ण शरीराला व्यायाम होईल.

लेफ्ट-राइट : खुर्चीवर सरळ बसा आणि चेहरा समोर ठेवा. दोन्ही हात वरच्या बाजूला वळवा व तळहात डोक्यामागे ठेवा. आता हात अशा अवस्थेत ठेवत डोके व उजव्या हाताचे कोपर डावीकडे खाली झुकवा आणि डाव्या पायाचा गुडघा वर आणत उजव्या हाताच्या कोपराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. आता हीच प्रक्रिया दुसऱ्या बाजूनेही

फायदा : यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होईल.वजन नियंत्रित राहील. पायांचा व्यायाम : खुर्चीवर सरळ

बसावे. समोर पाहावे.हात खुर्चीवर सरळ ठेवावेत. उजवा पाय वर उचलून सरळ करावा. नंतर खाली नेत समकोनात ठेवावा. आणि सोबत डावा पाय वर उचलत सरळ ठेवावा. पाय जेवढा वर उचलाल तेवढे उत्तम स्ट्रेचिंग होईल. हा व्यायाम अनेकदा करावा.

फायदा : यामुळे मांड्या व गुडघ्यांचा व्यायाम होईल.कंबरेची चरबी कमी करण्यासाठी

जेव्हा कान वाजू लागेल...

कंबर ट्रिस्ट करा खुर्चीवर थोडे पुढे होऊन बसावे आणि पाठीचा कणा सरळ ठेवावा. समोर पाहावे आणि पाय समकोनात जमिनीवर सरळ ठेवावेत. आता श्वास घेताना मान व खांदे मागे वळवावेत आणि शरीर समोर सरळ ठेवावे. असे वळावयाचे आहे की, जसे आपण मागे पाह् इच्छित आहात. हातांच्या स्थितीवरही लक्ष द्यावे. जर उजवीकडे मागे वळला असाल, तर डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवावा. आणि उजवा हात खुर्चीच्या बॅकवर. काही क्षण या स्थितीत थांबावे.हीच प्रक्रिया दुसऱ्या बाजूनेही करीत डावीकडे वळावे. हा व्यायाम किमतान ५ ते ६ वेळा दोन्ही बाजूंना करावा. फायदा : कंबरेची चरबी कमी होईल.

बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास हे घरगुती उपचार अवलंबवा

हे केसांसाठी त्वचेसाठी तर चांगले आहेच परंतु बद्धकोष्ठतेचा त्रास देखील दूर करतात.हे शरीरासाठी फायदेशीर आहे. आतड्यांम धील पाण्याचे प्रमाण वाढवून बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यात उपयोगी आहे.आपण कोरफड रसाचा वापर देखील करू शकता. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यावर आपल्याला असे वाटते की आता औषधोपचार करण्याची गरज आहे .तर असे नाही आपण काही घर-गुती उपाय करून देखील या त्रासाला पासून आराम मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या

तिळाला आपल्या आहारात समाविष्ट करा –तीळ आतड्यातील तेल आणि म ॉइश्वर ची कमतरता दूर करतो.

🛪 पुदिना आणि आल्याचा चहा प्या-हा चहा प्यायल्याने पोटाच्या स्नायूंना आराम मिळेल.आल्याच्या उष्णते मुळे बद्धकोष्ठता दूर होते.

एरंडेल तेल-एरंडेल तेल अनोश्यापोटी घेतल्यावर बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो.पचनासाठी देखील हे चांगले आहे. हे जास्त प्रमाणात घेऊ नये. या मुळे त्रास होऊ शकतो.

व्यायामात दुखापत टाळण्यासाठी

टिप्स

दुखापत होणं, मुरगळणं, पडणं अशांसारख्या प्रसंगातून वाचण्यासाठी व्यायाम करते वेळी योग्य तो पोशाख घालावा बूट देखील आरामदायक अस-ावेत. कोणत्याही अत्याधुनिक उपकरणाच्या साह्यानं व्यायाम करू नका. एका वेळी फार वेळ व्यायाम करू नका. वॉर्म अपफ केल्यानंतर शेवटी कूल डाऊनफ करणं गरजेचं आहे.व्यायामाचा वेळ सुरुवातीला कमी ठेवा. हळूहळू हा वेळ वाढवत न्या. म्हणजे स्नायूंवर एकदम जोर पडणार नाही. व्यायाम करताना अति उत्साहाला आवर घाला, त्यामुळे नुकसान होण्याची

कान वाजणे असं उप-हासाने म्हटलं जातं, पण हा एक आजारही आहे.कानात आपोआप आवाज येणे, शिट्टी वाजणे यांसारखे आवाज येणे हा एक आजार आहे. असे आवाज झोपेत, जागे असताना

येतात.हे कानातील नर्व्हस सिस्टिममध्ये झालेल्या बिघाडामुळे होते, पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर आपलीच समस्या वाढू शकते. व्यक्ती बहिरी होऊ शकते. कान वाजण्याची समस्या व्यनतीच्या कानात सातत्याने आवाज येण्याने लक्षात येते, तर कान पिकण्याची समस्या कानात संसर्ग, बुरशी यामुळे होते.

कारणं : कान वाजण्याच्या समस्येस वैद्यकीय भाषेत टिनीटिस असं म्हणतात.ही समस्या कानात नर्व्हस प्रॉब्लेममुळे होते.बाह्य स्वरूपात याचं कोणतंही लक्षण

दिसत नाही. काही व्यनतींमध्ये रक्तदाब वाढणे, शुगर, ताप किंवा सर्दी-खोकला यामुळे ही समस्या होते.रक्तदाब, शर्करा नियंत्रित असूनही काही व्यनतींमध्ये कान वाजण्याची समस्या ही नर्व्हस सिस्टिममध्ये बिघाड झाल्यामुळे होते. त्याचबरोबर कानाजवळ लाऊड स्पीकर लावण्यानेही ही समस्या होऊ शकते. ज्यास ध्वनी ट्यूमर असं म्हणतात.

लक्षण: या आज-ारात एखाद्या शांत ठिकाणी बसल्यानंतरही कानातून आवाज येऊ लागतो. हळूहळू कानापर्यंत काही आवाज पोहचतच नाहीत. व्यक्ती हळूहळू बहिरी होते.

उपचार : मेंद्शी संबंधित

तीन मुख्य अवयव म्हणजे नाक, कान आणि गळ्याच्या आजूबाजूच्या भागांचा एकमेकांशी संबंध असतो. त्यावर उपचार करण्यासाठी ईएनटी स्पेशालिस्ट असतात. हे तज्ज्ञ आपल्या पद्धतीने मिशन किंवा प्रत्यक्ष तपासणी करतात. ते कानाच्या श्रवणयंत्राची स्थिती आणि श्रवणक्षमता यांची तपासणी करतात.काही अन्य तपासण्या हेसुद्धा उपाय आहेत.रक्तदाब, शर्करा, ताप, सर्दी-खोकला किंवा अन्य आजाराच्या स्थितीत कान वाजण्यावरील औषध देतात. यामुळे काही दिवसांतच आराम मिळतो. एक-दीड महिना उपचार केल्यानंतर समस्या नाहीशी होते.

धनवान उद्योजकांच्या भल्यासाठी केंद्र सरकारकडून देशाची लूट

औरंगाबाद / प्रतिनिधी

'फ्रेंडशिप डे'च्या निमित्ताने काँग्रेस प्रवक्ते डॉ पवन डोंगरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीन बलवान उद्योजकांचे एक उदाहरण देशाच्या आर्थिक परिस्थितीविषयी प्रकाश टाकला आहे क़ेंद्र सरकार बड़्या देशातील उद्योगपतींसाठी जनतेची लूट करीत असल्याचा आरोप डोंगरे यांनी यातून केला आहे. ही बाब जनतेला कळावी यासाठी डॉ. डोंगरे म्हणाले की, रुची सोया या कंपनीने कंपनीकडून एसबीआय १८१६ रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यानच्या काळात कंपनी तोट्यात चालल्याने या कंपनी मालकाने आपण एवढे

काँग्रेस प्रवक्ते डाॅ. पवन डोंगरे यांचा आरोप



कर्ज भरू शकत नाहीत असे एसबीआयला कळविले .यावेळी सेटलमेंट म्हणून एसबीआयने रुची सोया कंपनीचे १००० कोटी कर्ज माफ करून फक्त ८१६ कोटी रूपये भरण्यास सांगितले. संबंधीत उद्योजकाने ८१६ कोटी कर्ज भरले. परंतू दरम्यानच्या काळात या

उद्योजकाने रुची सोया कंपनी लिलावात काढली. याकरिता देशातील प्रसिद्ध उद्योगपती अंबानी, अदानी आणि बाबा रामदेव या तीन मित्रांनी लिलावात भाग घेतला शेवटी बाबा रामदेव यांनी ४३५० कोटी रुपयांत ही कंपनी खरेदी केली. आता एवढी रक्कत स्वत:कडे नसल्याने रामदेव बाबा यांनी एसबीआयकडे १२५० कोटी रुपये कर्जरूपात मागितले. एसबीआयने सुरुवातीला ही कंपनी डुबल्याचे कारण सांगत कर्ज देण्यास टाळाटाळ केली परंतू नंतर कर्ज दिले. कारण रामदेव बाबा यांचे पंतप्रधान कार्यालयाशी जवळचे संबंध

असल्याने एसबीआयने कर्ज

दिले. जेव्हा ही रूची सोया कंपनी विक्रीसाठी निघाली तेव्हा तिच्या एका शेअर्सची किंमत १० ते १७ रुपये होती, रामदेव बाबाने ही कंपनी खरेदी केल्यानंतर एका शेअर्सची किंमत १५३५ रुपये झाली. एकिकडे बँकेचे अर्थात जनतेची लूट झाली. जर रामदेवबाबा एका कंपनीत एवढा नफा मिळवून दाखवत असेल तर त्यांना देशाचा अर्थमंत्री करायला काय हरकत आहे? असा टोला डॉ. डोंगरे यांनी या उदारहणावरून केंद्र सरकारला मारला आहे. केंद्रातील भाजपा सरकार फक्त बड्या उद्योगपतींच्या भल्यासाठी काम करत आहे, यात जनतेचे मात्र मोठे नुकसान होत असल्याचेही

डॉ.डोंगरे म्हणाले.

तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

*लोकशाही दिनात ५ अर्जांवर सुनावणी * विनामास्क तक्रारदारास आकारला दंड

औरंगाबाद/प्रतिनिधी

नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्या पार्श्वभूमिवर लोकशाही दिनी प्रत्येक

विभागाने त्यांच्या अंतर्गत प्राप्त तक्रारींवर तत्काळ योग्य ती कार्यवाही करून निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी झालेल्या दिले. लोकशाही दिनात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हास्तरीय सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन त्यावेळी करण्यात आले.

संबंधितांना

जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी (साप्रवि) रिता मेत्रेवार, जिल्हा उपनिबंधक अनिल कुमार दाबशेडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या लोकशाही दिनात एकुण ५ तक्रारी दाखल झाल्या. यात जिल्हा परिषद-१, पोलीस विभाग-१ व महसूल विभाग-३ अशा एकुण ५ अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. तर इतर १३ निवेदने अर्जदारांमार्फत सादर करण्यात आली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी

अन्ज सजय सारडा उच्च

कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. यात तालुका स्तरावर निपटारा न झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येते.



गरवारे हाय-टेक फिल्मस लिमिटेड (पर्वीचे नाव गरवारे पॉलिएस्टर लिमिटेड)

CIN: L10889MH1957PLC010889 नोंदणीकृत कार्यालय: नायगाव, पोस्ट वाळुज, औरंगाबाद -431133. कॉर्पोरेट कार्यालय दूरध्वनी: +91 22 6698 8000, फॅक्स: +91 22 2824 8155. ई-मेल: cs@garwarehitech.com, वेबसाइट: www.garwarehitechfilms.com

भागधारकांसाठी सूचना – डिविडंडवरील कर कपातीबद्दल माहिती देण्यासार्ठ

आम्हाला आपणास कळवण्यास आनंद होत आहे की कंपनीच्या संचालक मंडळाने. २७ मे. २०२१ रोर्ज घेण्यात आलेल्या त्यांच्या सभेत 39 मार्च २०२९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी रू. १० च्या पटि इक्रिटी भागासाठी रू. १०/ – डिविडंड (१००%) ची शिफारस केलेली आहे. हा डिविडंड २९ सप्टेंबर, २०२१ रोजी किंवा त्यानंतर दिला जाईल /पातवला जाईल जे २८ सप्टेंबर २०२१ रोजी होणाऱ्या कंपनीच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी मंजूरी देण्याच्या अधीन असेल.

वित्त कायदा २०२० नसार, भागधारकांना प्राप्त होणारे डिविडंडचे उत्पन्न १ एप्रिल २०२० पासन करपार असेल आणि कंपनीला विहीत दरांनुसार उद्गम कर कपात (टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स-टीडीएस) ची रक्कम भागधारकांना दिल्या गेलेल्या डिविडंडमधून वजा करावी लागेल. विविध श्रेणींसाठीच्या विहित दरांसाठी. भागधारकांनी वित्त कायदा, २०२० (दुरुस्त्या केल्यानुसार) पहावा. भागधारकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे पॅन (PAN) कंपनी रजिस्टरमध्ये व टान्स्फर एजंटस – लिंक इनटाइम इंडिया प्रायवेट लिमिटेड यांचेकडे (जर भाग प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेले असतील तर) आणि डिपॉझिटरीजकडे (जर भाग डीमॅट स्वरूपात धारण केलेले असतील तर) अद्ययावत करावेत

एखादी निवासी भागधारक व्यक्ती, जिच्याकडे पॅन (PAN) असेल आणि जिला आयकर भरण्याचे दायित्व नसेल अशी व्यक्ती फॉर्म क. १५जी/१५ एचमध्ये घोषणापत्र सादर करून उदगम कर कपात (टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स) ची वजावट न करण्याचा लाभ मिळव् शकते. भागधारकांनी याची नोंद घ्यावी की जर त्यांचे पॅन (PAN) नोंदवलेले नसेल, तर आयकर कायदा आणि / किंवा त्याखाली तयार करण्यात आलेल्य नियमांमधील तरतुदींनुसार २०% (वीस टक्ने) दराने करकपात केली जाईल

अ-निवासी भागधारक भारत आणि त्यांच्या निवासी देशामध्ये झालेल्या करविषयक करारानुसार लाभदायक दरांचा लाभ घेऊ शकतात, जे आवश्यक कागदपत्रांच्या अधीन असेल , म्हणजेच कायमस्वरूप निवास नसणे आणि लाभार्थी मालकत्वाबद्दलचे घोषणापत्र, कर निवास प्रमाणपत्र (टॅक्स रेसिडेर्न्स सर्टिफिकेट), फॉर्म १० एफ आणि कर करारान्वये मिळणारे लाभ प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेले इतर

भागधारकांनी याची नोंद घ्यावी की, फॉर्मस् सादर करण्यासाठीची लिंक, ज्या भागधारकांचे इमेल पत्ते (अनेक पत्ते) रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंटस- लिंक इनटाइम इंडिया प्रायवेट लिमिटेड यांचेकडे नोंदवलेले आहेत, अशा भागधारकांना स्वतंत्र इ-मेलद्वारे कळवली जाईल. मेलचा मसुदा कंपनीच्य वेबसाइटवर म्हणजेच https://www.garwarehitechfilms.com/ येथेही उपलब्ध असेल. वर नमूद केलेली घोषणापत्रे आणि कागद्पत्रे भागधारकांनी १४ सप्टेंबर, २०२१ रोजी रात्री ११.५९ (भारतीय प्रमाण वेळ) ला किंवा त्यापूर्वी कंपनीचे ट्रान्स्फर एजंटस – लिंक इनटाइम इंडिया प्रायवेट लिमिटेड यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी की सदर तारखेनंतर प्राप्त झालेले फॉर्मस् आणि अपूर्ण किंवा चुकीचे फॉर्मस् विचारात घेतले जाणार नाहीत आणि ते करकपात न करण्यासाठी किंवा कमी करकपा

ज्या भागधारकांना कोणत्याही परिपत्रकाद्वारे किंवा अधिसूचनेद्वारे (नोटिफिकेशनद्वारे) टीडीएस तरतुर्दीमधून वगळण्यात आलेले आहे त्यांनी त्याबद्दलचा कागदपत्रांचा पुरावा सादर करावा, म्हणजे कंपनीला अशा भागधारकांना द्यायच्या डिविडंडच्या रकमेवर योग्य टीडीएस आंकारता येईल.

करामधन वगळण्यासाठीचे फॉर्मस लिंक इनटाइमच्या वेबसाइटवरून म्हणजेच https://www.linkintime.co.in/client-downloads.html येथून डाऊनलोड करता येतील. या पानावर जनरल टॅब निवडावा. सर्व फॉर्मस् ''फॉर्म १५ जी/१५ एच/१० एफ'' या शीर्षकाखार्ल उपलब्ध आहेत. वर नमूद केलेले कागदपत्र, लागू असल्यानुसार, आवश्यक माहिती भरून निर्देशित केलेल्या ई-मेल आयडीकडे ghfltaxexemption@linkintime.co.in येथे पाठवावी किंव https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html येथे १४ सप्टेंबर, २०२१ पूर्वी पाठवावी म्हणजे कंपनीला योग्य टीडीएस निश्चित करता येईल/लागु असलेल

वरील बाबींबद्दलच्या सविस्तर सूचना भागधारकांना ४ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या इमेलद्वारे पाठविण्य आलेल्या आहेत, भागधारकांनी याची नोंद घ्यावी.

जर वर नमूद् केलेली माहिती / कागदपत्रे १४ सप्टेंबर, २०२१ पर्यंत प्राप्त न झाल्यामुळे किंवा समाधानकार रीतीने पूर्ण केलेली नसल्यामुळे सदर डिविडंडवरील कर जास्त दराने कापला गेला तर भागधारकांर्न संबंधित कर अधिकरणांकडे सादर करायच्या उत्पन्न अहवालात (रिटर्न ऑफ इन्कम) योग्य रिफंडसार्ठ

> गरवारे हाय-टेक फिल्मस लिमिटेड साठी (पूर्वीचे नाव गरवारे पॉलिएस्टर लिमिटेड)

अवनीश श्रीवास्तव कंपनी सचिव

डाँ. जितेद्र देहांडे याच्या वाढदिवसानिमित्त मास्क वाटप

औरंगाबाद: सध्या कोरानाची दुसरी लाट सुरू आहे, तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसचे अनु जाती प्रदेश कार्याध्यक्ष डॉ जितेंद्र देहाडे यांच्या वाढिदवसानिमित्त गरजू नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले. यावेळी मास्क वापरण्याविषयी जनजागृतीही कारण्यात आली. याकामी त्यांना किरण मोरे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांना महेश मुरमे पाटील, शशीपाल शंके, रोहण खैरे, प्रविण शंके, विवेक टाकळगावकर, युवराज राठोड आदींनी सहकार्य केले.




एमजीएम विद्यापीठाच्या जेएनईसीच्या

औरंगाबाद/प्रतिनिधी

एमजीएम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (जेएनईसी) सुमारे २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना सुमारे २ ते १६ लाखांदरम्यान वेतनाचे पॅकेज मिळाले आहे. यात मेकॅनिकाल, कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल आणि एमसीए या शाखांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या प्लेसमेंट प्रक्रियेत टेलिकॉम, टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल, आयटी आदी क्षेत्रांतील टीसीएस, कॉग्निजंट, इन्फोसिस, हेक्झावेअर टेक्नालॉजीज, आयबीएम, मोर्गन, ॲमडॉक्स, विप्रो, रिलायन्स जिओ, सिंटेल, स्कोडा,



वोक्सवॅगन आदी सुमारे १४५ कंपन्यांनी सहभागनोंदवला,अशीमाहितीजेएनईसीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख डॉ. परमिंदर धिंग्रा यांनी दिली. विभागीय समन्वयक प्रा. वर्षा अजित, प्रा. मोहसीन अन्सारी, प्रा. अरिफ पठाण, प्रा. मधुरेश सोनटक्के, प्रा. स्मेध जाधव, प्रा. विनोद अग्रवाल, प्रा. सुधीर यादव, आरती राऊलवार व मोईज शेख यांनी या निवडीसाठी परिश्रम घेतले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, विश्वस्त प्रा. प्रतापराव बोराडे, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे, उपप्राचार्या डॉ. विजया मुसंडे आदींनी अभिनंदन केले आहे.



अनुज संजय सारडा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस रवाना झाले. द टैक्स प्रैक्टिशनर असोसिएशन औरंगाबाद तथा लायंस क्लब औरंगाबाद मिडटाउनचे माजी अध्यक्ष, लायंस डिस्ट्रिक्ट ३२३ एच २ चे माजी डिस्ट्रिक्ट कोषाध्यक्ष, मिडटाउन सर्विसेस ट्रस्ट व माहेश्वरी सेवा ट्रस्टचे ट्रस्टी संजय मदनलालजी सारडा

यांचे धाकटे चिरंजीव आहे. १२ वी पर्यंत एजुकेशन हब कोटा येथे व नंतर वीआयटी कॉलेज पुणे येथे बी टेकची डिग्री घेवून आता अमेरिकेत सेंट्रल फ्लोरिडा यूनिवर्सिटी येथे मास्टर ऑफ सायंस इन कॉम्प्यूटर ही डिग्री घेण्यासाठी आजच अमेरिकेस रवाना झाले आहे. त्यांना त्यांचे मोठे बंधू अक्षय, वहिनी सीए पायल, बहिन संजना व आई सरिता व वडील संजय यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

स्थळ : मुंबई

दिनांक : ०५ ऑगस्ट, २०२१